



पीक संरक्षणाच्या विविध पद्धती

यंत्र-तंत्राचा
प्रवास



डॉ. सचिन
नलावडे

भाग : २४

व नस्पती किंवा पिकांच्या संरक्षणासाठी प्रामुळ्याने चार पद्धतीचा अवलंब केला जातो. त्यात जैवविविधतेवर आधारित जैविक कीडे मिंयंत्रण, अडथळ्याच्या पद्धती, कीटकनाशकांवर आधारित उपाय आणि किडी व सजीवांची वर्तन पद्धती (मानसशास्त्र) यांचा समावेश आहे. या प्रत्येक पद्धतीतून मिळणाऱ्या त्यांचा योग्य प्रकारे वापर केल्यास पिकांचे नुकसान टाळता येते.

- **जैविक :** या पद्धतीमध्ये निसर्गातील अन्य जैविक घटकांच्या वापरातून पिकावरील किडी, तणे आणि रोगांना नियंत्रणात ठेवले जाते.

उदा. शेतकी मावा (अफिड्स) नियंत्रित करण्याचे काम निसर्गातील ढाळ्या किंवा चित्रांग भुंगा (लेडीबर्ड बीटल) करत असतो. मावा किडीची संख्या वाढली की त्याचा फडशा पाडण्यासाठी ढाळ्या कीटकांवाही संख्या वाढते. मात्र आपण थोडी कीडे दिसली, की त्वारित रासायनिक कीटनाशकांच्या फवारणीचा पर्याय स्वीकारतो. या विषारी घटकांमुळे ढाळ्या कीटकही मारले



मावा किडीचा फडशा पाडणारे लेडी बर्ड बीटल.

पिकाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम करणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे कीडे-रोगांचा प्रादूर्भाव. पिकामध्ये निर्माण होणाऱ्या विविध ताणांसाठी हयापानातील तीव्र घटक आणि तणांशी होणारी स्पर्धा हे घटकही तितकेच जवाबदार असतात. पिकाच्या संरक्षणासाठी विविध प्रकारच्या साधनांचा, यंत्रांचा वापर केला जातो. त्यांचा योग्य प्रकारे वापर केल्यास पिकांचे नुकसान टाळता येते.

जातात किंवा अशा शेतापासून दूर राहतात. परिणामी, मावा नियंत्रणाची नैसर्गिक पद्धती निष्काम होते.

- **अडथळे :** पीक आणि पिकाला हानिकारक उरण्याचा कीटक, हवामान किंवा रोग यांचा दरम्यान योग्य पद्धतीने अडथळा निर्माण करणे, ही एक उत्तम पद्धत आहे. उदा. इन्सेक्टनेट, बर्ड नेट (कीडे किंवा पश्याना अडथळा करणारी जाळी), मायक्रोमेश, गार्डन फ्लिस, प्लांट कॉर्ल आणि गार्डन क्लॉच इ. घटकांचा समावेश होते. अलीकडे विविध प्रकारचे इलेक्ट्रोनिक कीटक प्रतिबंधक साधनेही उपलब्ध होत आहेत. तीही पीक आणि

हानिकारक घटक या दरम्यान अदृश्य अडथळा निर्माण करत असतात.

■ संजीवांच्या वर्तनशास्त्रावर आधारित साधने

: संजीवांच्या वर्तनाचा अप्यास करून त्यातून त्यांना पिकाच्या जवळपास येऊ न देण्यासाठी काही पद्धती किंवा साधने विकसित केली जातात. उदा. एव्हाया विशिष्ट रंगाकडे, प्रकाश दिव्याकडे

आकर्पित होण्याचा कीटकांचा स्वभाव लक्षात घेऊन तयार केलेले सापळे. याचे सवाली सामान्य उदाहरण म्हणजे पक्ष्याना प्रतिबंध करण्यासाठी वापरला जाणारा जुन्या पद्धतीचा स्कॅरक्रो किंवा त्यांचे आधुनिक स्वरूप.



पिक्या रंगाचा विकट सापळा.



विषाणूजन्य रोगांचा प्रसार करण्याचा किडींना अटकाव करण्यासाठी वापरलेले इन्सेक्ट नेट



सौर प्रकाश सापळा

कीटकांना नष्ट करण्यासाठी रासायनिक घटकांवर आधारित उपाय :

- किटक, तणे नष्ट करण्याच्या व्यवहारात तीन पद्धती आहेत.
- नवो असलेल्या वनस्पती आणि तणे मारण्यासाठी तणनाशकांचा वापर.
- किडींना मारण्यासाठी कीटकनाशकांचा वापर.
- बुरेणी मारण्यासाठी बुरेणीनाशकांचा वापर.
- कीटकनाशकांची निवड बहुतांश सर्व कीटकनाशके कमी अधिक प्रमाणात विषारी असतात. एका मात्रेनंतर माणस, पाणीवाप्राणी आणि सजीवांसाठी धोकादायक ठरतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या वार्गीकरणासुरात त्याच्या धोक्याचे प्रमाण व पातळी यांची लेबलवर दर्शविलेली असते. हे वार्गीकरण Ia, Ib, II, III किंवा अवार्गीकृत असे असून, आपल्या देशात हे हिरवा, निळा, पिवळा किंवा लाल त्रिकोण या स्वरूपात दाखविले जाते. लाल त्रिकोणाचे लेबल असलेली कीटनाशके हे केवळ अंतिम उपायोजना म्हणून वापरायी असतात. कारण त्याच्या त्वचेला झालेल्या थोड्याशा स्पर्शनिही विषबाधा होऊ शकते. या सोबतच सर्व कीटकनाशकांचे मिश्रण करताना, फवारणी करताना

योग्य संरक्षक साधनांचा वापर करावा. उदा. तोंडावर उत्तम दर्जाचा मास्क, हातमोजे, संरक्षक कपडे इ.

किडीच्या प्रकारात असलेल्या कीटकनाशक प्रकार

- अंकेरीसाइड (कोळीनाशक) - कोळी, गोचीड (टिक)
- फंजीसाइड (बुरेणीनाशक) - बुरेणी / कवक
- हर्बीसाइड (तणनाशक) - तण नियंत्रणासाठी.
- इंसेक्टाइड (कीटकनाशक) - पिकावरील विविध किडी.
- ब्रेंटीसाइड (सूकूमीनाशक) - सूकूमी (निंटोड)
- रोडीसाइड (उंदीनाशक) - उंदीर रासायनिक कीटनाशकांची निवड कराताना पूर्वील बाबी लक्षात ठेवाव्यात.
- किडीची अनुकूल ओळख पटवून, त्याच्या प्रकारात योग्य कीटनाशकांची निवड करावी.
- पिकावरील रोग नेपका कशामुळे झाला असावा, याची लक्षणावर खाची करावी. रोग बुरेणीजन्य, कवकजन्य, जिवाणूजन्य किंवा विषाणूजन्य असू शकतो. त्याच्या नियंत्रणासाठी योग्य त्या बुरेणीनाशक, जिवाणूजनाशक याची निवड करावी.

■ सुरक्षित मिश्रणाची (उदा. पाण्यात मिसळणे गोळीदार कीटनाशक) किंवा सुरक्षित वेणुणाची (उदा. लहान पुड्या इ.) यांची निवड करावी. म्हणजे कीटनाशकांची हाताळणी कमी होईल.

■ आपण वापरत असलेले रसायन नेपके कोणत्या पद्धतीने काम करते, याची माहिती घ्यावी. (उदा. आंतप्रवाही कीटनाशक, पोटविष, गवताची भुऱ्ये नष्ट करण्यासाठी द्रान्सलोकरेड तणनाशक इ.)

■ एकाच प्रकारच्या कीटनाशकांचा वापर करून नये. त्या ऐवजी आलून पालून फालारीमध्ये रसायनातील कार्पकारी घटक वेणुवेणी बदलला जाईल, याची काढजी घ्यावी. म्हणजे किडीमध्ये प्रतिकारकता विकसित होणार नाही. कीटकनाशकाची मिश्रणे

कीटकनाशके ही तांत्रिक साहित्य म्हणून तयार केली जातात. जे पुढे एका मिश्रणात प्रक्रिया केली जातात, कारण त्यामुळे संर्पूर्ण उपयोगी प्रक्षेत्रावर कायवाही घटक सम्प्रभासात वितरित केला जातो. प्रत्येक मिश्रणाची स्वतःची विशिष्ट ओळख असते.

पीक संरक्षणाच्या विविध पद्धती

» पान ८ वरून

सर्वसाधारणपणे वापरली जाणारी मिश्रणे पुढील प्रमाणे :

अ) घन :

■ पावडर : यामध्ये २ ते १० टक्के तांत्रिक साहित्य असणारे मोकळ्या वाहू शकणाऱ्या पावडर असतात.

■ गोळीदार : गोळीदार मूळ पदार्थावर तांत्रिक साहित्य ३ ते १० टक्के इतके लावलेले असते. ब) फवारणी मिश्रण :

■ पाण्यात मिसळणारे द्रव : पाण्यात सहज किंवा वाहू नेणारे पदार्थ पाण्यात न विरघळणाऱ्या पावडर : पाण्यात मिश्रित होणाऱ्या, परंतु न विरघळणाऱ्या पावडर असतात.

मिसळणारे द्रव तांत्रिक साहित्य ३६ ते ८५ टक्के

इतके आणि द्रावक असते.

■ पाण्यात न मिसळणारे द्रव : पाण्यात न मिसळणारे द्रव ज्यामध्ये २५ ते ८० टक्के तांत्रिक द्रव आणि इम्प्लफायर द्रव बारीक थेंबात पसरवून ठेवणारे द्रव असतात.

■ पाण्यात विरघळणाऱ्या पावडर : २५ ते ७५ टक्के तांत्रिक साहित्य असणाऱ्या पावडर आणि त्या ओले करणारे, मिसळणारे घटक आणि -

वाहू नेणारे पदार्थ पाण्यात न विरघळणाऱ्या पावडर : पाण्यात मिश्रित होणाऱ्या, परंतु न विरघळणाऱ्या पावडर असतात.

क) इतर उपलब्ध मिश्रणे

■ एअरोसोल - हे मोठ्या दबावाखाली कॅनमध्ये भरलेले द्रव असून, त्यापासून बारीक फवारे उडतात.

■ अल्ट्रा लो व्हॉल्यूम मिश्रण - अतिशय कमी प्रमाणात फवारण्यासाठी उपयुक्त अशी द्रावणे. पुढील भागामध्ये आपण फवारणीच्या तंत्रज्ञान व पद्धतीची माहिती घेऊ.

- डॉ. सचिन नलावडे, ९४२२३२०४९,
(प्रमुख, कृषी यंत्रे आणि शक्ती विभाग, डॉ.
अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान
विद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)